

सन २०१८-१९ ते सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील उत्कृष्ट निर्यातीची कामगिरी करणा-या राज्यातील निर्यातदारांसाठी आयोजित निर्यात पुरस्कार वितरण सोहळा, एक जिल्हा एक उत्पादन प्रदर्शन कार्यक्रम व निर्यातदारांचे संमेलन याकरीता निधी उपलब्ध करून देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन निर्णय क्र. निर्यात-२०२३/ प्र.क्र.११८/ उद्योग-७
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक ०१/०२/२०२४

- संदर्भ :-** १. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र.इएक्सपी-१००२/प्र.क्र.२२१/उद्योग-१२, दि.२०/०१/२००३.
२. अतिरिक्त विकास आयुक्त, उद्योग संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र.उसं/ निप्रशा/ निउपुरस्कार/ धनादेश स्व/२०२३/६०९, दिनांक २६/१२/२०२३.
३. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन निर्णय क्र.निर्यात-२०२३/ प्र.क्र.११८ उद्योग-७, दिनांक २३/०१/२०२४.
४. अतिरिक्त विकास आयुक्त(उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र.उसं/ निर्यात/ निर्यात पुरस्कार/२०२४/१२०, दिनांक ३१/०१/२०२४.

प्रस्तावना:-

राज्यातील निर्यातदारांना मान्यता प्राप्त व्हावी व त्यांनी केलेल्या निर्यातीच्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक व्हावे आणि भविष्यकाळात निर्यातदारांनी गतकालापेक्षा अधिक भरीव कामगिरी करून जास्तीत जास्त निर्यात करावी. तसेच निर्यात प्रचालनास हातभार लावावा या हेतूने राज्यातील निर्यातदारांना त्यांच्या निर्यातीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानचिन्हे आणि गुणवत्ता प्रमाणपत्रे समारंभपूर्वक होणेबाबतची योजना सन १९७१-७२ पासून विकास आयुक्त (उद्योग) यांचेमार्फत राबविली जाते. राज्यातील लघू व मध्यम उद्योजकांना उत्कृष्ट निर्यातीचे कार्य करणा-या निर्यातदारांची पारितोषिकांसाठी निवड करण्यासाठी दिनांक २०/०१/२००३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मा. प्रधान सचिव(उद्योग) यांचे अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली आहे.

मा. प्रधान सचिव (उद्योग व खनिकर्म) यांच्या अध्यक्षतेखालील दिनांक ०८/०५/२०२३ रोजी संपन्न निवड समितीच्या बैठकीत वेगवेगळ्या प्रवर्गातील राज्यातील उत्कृष्ट निर्यातीचे कार्य करणा-या १२० निर्यात उद्योग घटकांची (प्रथम पुरस्कार-६६, द्वितीय पुरस्कार-३३ व उत्तेजनार्थ-२१) पुरस्काराकरीता निवड करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने अतिरिक्त विकास आयुक्त, उद्योग संचालनालय यांच्या दिनांक २६/१२/२०२३ रोजीच्या प्रस्तावानुसार, मुंबई येथे आयोजित करावयाच्या निर्यात पुरस्कार वितरण सोहळा, एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) प्रदर्शन कार्यक्रम व निर्यातदारांचे संमेलन (Expo-Conference) या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या खर्चास दिनांक २३/०१/२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

उक्त दोन दिवसीय कार्यक्रम हा काही अपरिहार्य कारणास्तव मुंबई ऐवजी पुणे येथे आयोजित करण्यात येत असून त्यामध्ये केंद्र शासनाचे संबंधित विभाग, निर्यात प्रचालन परिषदा, पुरस्कार प्राप्त उद्योजक, राज्य शासनाच्या उद्योग विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, वित्तीय संस्था व उद्योजक, निर्यातदार (एकूण सुमारे ३०० प्रतिनिधी) यांचा सहभाग असणार आहे. तसेच सदर प्रयोजनार्थ आवश्यक रुपये ६० लक्ष रकमेचा निधी वितरण करण्याबाबतचा प्रस्ताव अतिरिक्त विकास आयुक्त(उद्योग), उद्योग संचालनालय त्यांच्या दिनांक ३१/०१/२०२३

रोजीच्या पत्रान्वये सादर केला आहे. त्याअनुषंगाने उक्त दोन दिवसीय कार्यक्रम आयोजनासाठी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

सन २०१८-१९ ते सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील उत्कृष्ट निर्यातीची कामगिरी करणा-या राज्यातील निर्यातदारांच्या पुरस्कारासाठी वेगवेगळ्या प्रवर्गातील १२० निर्यातदारांची निवड करण्यात आली असून त्याअनुषंगाने पुणे येथे आयोजित दोन दिवसीय निर्यात पुरस्कार वितरण सोहळा, एक जिल्हा एक उत्पादन प्रदर्शन कार्यक्रम व निर्यातदारांचे संमेलन याकरीता आवश्यक रुपये ६०,००,०००/- (रुपये साठ लक्ष फक्त) इतका निधी विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांना वितरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर निधी आहरण व संवितरण करावयाचे अधिकार विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांच्या कार्यालयातील लेखा अधिकारी यांना देण्यात येत आहेत.

३. वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२३/प्र.क्र.४०/अर्थ-३, दिनांक १२/०४/२०२३ व त्यासोबतचे परिशिष्टामध्ये नमूद तरतुदी तसेच त्याअनुषंगाने उद्योग संचालनालयाकडून प्राप्त माहितीनुसार असे प्रमाणित करण्यात येते की,

- राज्यातील निर्यातदारांना त्यांच्या निर्यातीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानचिन्हे आणि गुणवत्ता प्रमाणपत्रे समारंभपूर्वक होणेबाबतची योजना सन १९७१-७२ पासून विकास आयुक्त (उद्योग) यांचेमार्फत राबविली जाते. राज्यातील लघू व मध्यम उद्योजकांना उत्कृष्ट निर्यातीचे कार्य करणा-या निर्यातदारांची पारितोषिकांसाठी निवड करण्यासाठी दिनांक २०/०१/२००३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मा. प्रधान सचिव(उद्योग) यांचे अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली आहे. सदर निवड समितीने वेगवेगळ्या प्रवर्गातील राज्यातील उत्कृष्ट निर्यातीचे कार्य करणा-या १२० निर्यात उद्योग घटकांची (प्रथम पुरस्कार-६६, द्वितीय पुरस्कार-३३ व उत्तेजनार्थ-२१) पुरस्काराकरीता निवड केलेली आहे.
- सदर योजनेअंतर्गत यापूर्वी वितरीत केलेला निधी विहित कामांसाठी विनियोजित झालेला असून वितरीत निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र उद्योग संचालनालयाकडून सादर करण्यात आलेला आहे.
- सदर योजनेअंतर्गत प्राप्त झालेला निधी पुरस्कारप्राप्त घटकांच्या तसेच सेवा पुरवठादारांच्या प्राधिकृत बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे.
- यापूर्वी वितरीत केलेल्या निधीच्या अनुषंगाने लेखापरीक्षक/ महालेखापाल यांच्याकडून कोणतेही आक्षेप नाहीत.
- सदर निधी स्वीय प्रपंची लेखा अथवा बँक खात्यात जमा न करता संबंधित पुरवठादारांना देयकापोटी खर्च केला जाणार आहे.

४. सदर कार्यक्रमासाठी होणारा खर्च मागणी क्र. के-७, २८५२- उद्योग, ८०० इतर खर्च, राज्य योजना (००) (०४), निर्यात प्रचालनाचे बळकटीकरण (कार्यक्रम) (२८५२ ०१५८), ३१-सहायक अनुदाने (वेतनेतर) या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात यावा.

५. विकास आयुक्त(उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांनी सदर कार्यक्रमाकरीता वितरीत करण्यात आलेल्या निधीसंदर्भातचे उपयोगिता प्रमाणपत्र विहित कालावधीत शासनास सादर करावे.

६. सदर शासन निर्णय वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्र. अर्थसंदिनांक ,३-अर्थ/४०.क्र.प्र/२०२३-१२/०४/ २०२३ व त्यासोबतच्या परिशिष्टातील तरतुदीनुसार तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१५७/ २०२३/ व्यय-१६, दिनांक ०७/०८/२०२३ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४०२०११६४८०२२११० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(राजीव राजमाने)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. विकास आयुक्त(उद्योग), उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई-४०० ०३२.
२. महालेखापाल, महाराष्ट्र-१(लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षण), मुंबई.
३. महालेखापाल, महाराष्ट्र-२(लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षण) , नागपूर.
४. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
५. निवासी लेखा परीक्षण अधिकारी, मुंबई.
६. लेखाधिकारी, उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई-४०० ०३२.
७. वित्त विभाग (कार्यासन अर्थसंकल्प-१४/ व्यय-१६), मंत्रालय, मुंबई.
८. नियोजन विभाग (कार्यासन-१४६१), मंत्रालय, मुंबई.
९. अवर सचिव (कार्यासन प्रशासन-१), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. निवडनस्ती (कार्यासन उद्योग-७).